

पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेचे  
श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय,  
फुलंब्री



संशोधन समिती

वार्षिक अहवाल 2021-22

श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय, फुलंब्री

शैक्षणिक वर्ष 2021-22

संशोधन समिती

वार्षिक अहवाल

**१) पहिली बैठक:**

संशोधन समितीची पहिली बैठक दिनांक २१ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ३:०० वाजता प्राचार्य डॉ. सुभाष टकले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत पहिल्या विषयानुसार मागील बैठकीचे इतिवृत वाचन करण्यात आले व इतिवृत्तास सर्व सदस्यांनी मान्यता देणारा ठराव संमत केला. दुसऱ्या विषयानुसार 'फुलंब्री तालुक्यातील विहीर अनुदान योजना लाभार्थी सर्वेक्षण' पुस्तक रूपाने प्रकाशित करण्याचा ठराव सर्व सदस्यांनी संमत केला. तसेच यावेळी नियोजित पुस्तकाच्या प्रकरणाची खालील प्रमाणे रूपरेषा तयार करून त्याला मान्यता देण्यात आली.

**प्रकरणाची रूपरेषा**

प्रकरण पहिले: प्रस्तावना  
(संशोधन पद्धती, उपलब्ध साहित्याचा आढावा)

प्रकरण दुसरे: फुलंब्री तालुक्याची ओळख

प्रकरण तिसरे: शेतकऱ्यांसाठीच्या शासकीय योजना

प्रकरण चौथे: विहीर अनुदान लाभार्थी - वैयक्तिक माहिती

प्रकरण पाचवे: 'फुलंब्री तालुक्यातील विहीर अनुदान लाभार्थी सर्वेक्षण'

प्रकरण सहावे: निष्कर्ष व शिफारशी

संबंधित पुस्तकाची प्रकरणे लिहिण्याची जबाबदारी सदस्यावर पुढीलप्रमाणे सोपविली:-

- १) डॉ. महेश थोरात - प्रकरण पहिले व प्रकरण तिसरे
- २) डॉ. रामकिशन लोमटे - प्रकरण दुसरे
- ३) डॉ. मंजुषा नळगीरकर - प्रकरण चौथे, प्रकरण पाचवे व प्रकरण सहावे.

या बैठकीत ऐनवेळचा विषय उपस्थित झाला नाही. या बैठकीस प्राचार्य डॉ. सुभाष टकले, डॉ. महेश थोरात, डॉ. रामकिशन लोमटे, डॉ. मंजुषा नळगीरकर हे सर्व सदस्य उपस्थित होते.

## २) दुसरी बैठक:

संशोधन समितीची दुसरी बैठक दिनांक २९ मार्च २०२२ रोजी दुपारी २:३० वाजता प्राचार्य डॉ. सुभाष टकले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत मागील बैठकीचे इतिवृत वाचन करण्यात आले व इतिवृत्तास सर्व सदस्यांनी मान्यता दिली. दुसरा विषय 'फुलंब्री तालुक्यातील विहीर अनुदान योजना लाभार्थी सर्वेक्षण' पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यासाठी संशोधन समितीच्या सदस्यांनी प्रकरणे लिहिण्याचे कार्य किती प्रमाणात पूर्ण केले, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. नियोजित कालावधीत पुस्तकाचे प्रकाशन व्हावे यासाठी सदस्यांनी प्रकरणे लिहिण्याचे कार्य पूर्ण करून पुढील बैठकीत कच्चा आराखडा सादर करावा असा ठराव सर्वानुमते सामंत करण्यात आला.

या बैठकीत ऐनवेळचा विषय उपस्थित झाला नाही. या बैठकीस प्राचार्य डॉ. सुभाष टकले, डॉ. महेश थोरात, डॉ. रामकिशन लोमटे, डॉ. मंजुषा नळगीरकर हे सर्व सदस्य उपस्थित होते.

### ३) तिसरी बैठक:

संशोधन समितीची तिसरी बैठक दिनांक ४ मे २०२२ रोजी दुपारी ३:०० वाजता प्राचार्य डॉ. सुभाष टकले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत मागील बैठकीचे इतिवृत वाचन करण्यात आले व इतिवृत्तास सर्व सदस्यांनी मान्यता देणारा ठराव समंत केला. दुसऱ्या विषयानुसार 'फुलंब्री तालुक्यातील विहीर अनुदान योजना लाभार्थी सर्वेक्षण' पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यासाठी प्रकरणे लिहिण्याची जबाबदारी सदस्यांनी किती प्रमाणात पूर्ण केली, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. सदस्यांनी प्रकरणे लिहिण्याचे उर्वरित कार्य दिनांक १४ मे २०२२ पर्यंत पूर्ण करून त्याची एक प्रत टायपिंगसाठी सादर करावी असा ठराव सर्वानुमते सामंत करण्यात आला.

या बैठकीत डॉ. मंजुषा नळगीरकर यांनी ऐनवेळचा विषय उपस्थित केला. डॉ. मंजुषा नळगीरकर यांनी सुचविल्यानुसार UGC व ICSSR यांच्याकडून प्रकल्पासाठी जाहिरात प्रसिध्द झाल्यास, संशोधन समितीने सर्व प्राध्यापकांना सूचना काढून कळवावी असे ठरले. या बैठकीस प्राचार्य डॉ. सुभाष टकले, डॉ. महेश थोरात, डॉ. रामकिशन लोमटे, डॉ. मंजुषा नळगीरकर हे सर्व सदस्य उपस्थित होते.

डॉ. रामकिशन लोमटे  
परीक्षा विभाग प्रमुख  
श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय, फुलंब्री